

**महाराष्ट्र विधानसभा**  
दिवसाच्या कामकाजाचा क्रम  
मंगळवार, दिनांक २ जुलै, २०१९  
( सकाळी ९.०० ते १०.४५ वाजेपर्यंत )

(अ) लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(दिनांक २७ जून, २०१९ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या परंतु चर्चा न झालेल्या लक्षवेधी सूचना क्र. १ व २)

(१) सर्वश्री. अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री. राहुल मोटे, संदीप नाईक, हसन मुश्रीफ, भास्कर जाधव, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, राहुल जगताप, दत्तात्रय भरणे, राणाजगजीतसिंह पाटील, दिपक चव्हाण, डॉ. सतीश पाटील, सर्वश्री. पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, सुरेश लाड, विजय भांबळे, संजय कदम, बाळासाहेब पाटील, मकरंद जाधव-पाटील, भाऊसाहेब पाटील —चिकटगांवकर, डॉ मधुसूदन केंद्रे, सर्वश्री बबनराव शिंदे, दिलीप सोपल, शिवेंद्रसिंह भोसले, मनोहर नाईक, संग्राम जगताप, सर्वश्रीमती सुमन पाटील, ज्योती कलानी, सर्वश्री.अवधूत तटकरे, प्रदीप जाधव-नाईक, श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर, सर्वश्री कृष्णा गजबे, राजेश काशीवार, डॉ. देवराव होळी, श्री. संजय पुराम, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे वने मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"राज्यात तेंदुपत्ता संकलनाचे ३०० युनिट असून त्यापैकी २०४ युनिटची विक्री झाली असून विदर्भातील यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, पुसद, पांढरकवडा, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व मराठवाडयातील बीड, औरंगाबाद, नांदेड व जळगांव येथील युनिटमध्ये तेंदूपत्ता खरेदीकरिता बोली न लागल्यामुळे तेथील तेंदुपत्ता संकलन करणारे सुमारे १ लाख तेंदूमजूर बेरोजगार झाले असून त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाल्याची बाब नुकतीच उघडकीस येणे, सन २०१५-१६ व २०१७ मध्ये राज्यात तेंदुपत्त्याचे मोठया प्रमाणात उत्पादन झाले असून त्याला चांगले दर देखील मिळालेले असणे, परंतु यावर्षी तेंदुपत्त्यावर शासनाने २८ टक्के जीएसटी कर लावल्यामुळे तेंदुपत्ता खरेदी करणारे व्यापारी राज्यात न आल्यामुळे या मजुरांवर बेकारीचे संकट ओढविणे, तेंदुपत्ता मजुरांची बेकारी दूर करण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(२) श्री. प्रकाश आबिटकर, वि.स.स तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे वने मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"राधानगरी (जि.कोल्हापूर) अभयारण्याची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १६ सप्टेंबर, १९८५ रोजीच्या अधिसूचनेनुसार करण्यात येणे, अभयारण्याच्या एकूण ३१५.१६ चौ.कि.मी. अधिसूचीत क्षेत्रामध्ये राधानगरी तालुक्यातील २९ महसुली गावे व गगनबावडा तालुक्यातील १ गावाचा समावेश असणे, अभयारण्यातील नागरीकांचे हक्क व सवलतींची चौकशी करण्याकरीता उपविभागीय अधिकारी यांची चौकशी अधिकारी पदी नेमणुक करण्यात येणे, उपविभागीय अधिकारी, राधानगरी यांनी राधानगरी तालुक्यातील १२ महसुली गावांतील २९ वाड्या वस्त्यांचे व गगनबावडा तालुक्यातील २ अशा वाड्या/वस्त्यावरील १४९९ खातेदारांचे पुनर्वसन करण्याची शिफारस करणे, यामध्ये प्रामुख्याने कारीवडे, डिगस, जुने व नविन करंजे, एजिवडे, शेळप, ओलवन, बांबर, हसणे यासह अन्य गावांचा समावेश असणे, पुनर्वसनासाठी संकलन व मुल्यांकन करण्याच्या वेळी १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस पुनर्वसन पॅकेजचा लाभ देणे आवश्यक असणे, एजिवडे व न्यु करंजे येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी व घरे शासनाला दानपत्राद्वारे देऊन अदयापही त्यांच्या घरांच्या मुल्यांकनाची रक्कम न मिळणे, प्रकल्पग्रस्तांना पर्याय क्र.१ प्रमाणे १० लक्ष रुपयांची रक्कम वेळेत न मिळणे, न्यु करंजे व दाऊदवाडी (ता.राधानगरी) येथील पुनर्वसनासाठी पर्याय क्र.२ स्विकारलेल्या लाभार्थ्यांनी लक्ष्मी टेकडी कागल (जि.कोल्हापूर) येथील वनजमिन पसंत केली असुन ९९ हेक्टर जमिनीची मागणी करण्यात येणे, याबाबत मंत्री, वने यांचे अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देऊनही वन विभागाकडून कोणतीही कार्यवाही न करणे, ज्या गावांना अभयारण्यामध्ये वास्तव्य करावयाचे आहे अशा गावातील नागरीकांना पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वन विभाग अडवणुक करत असणे, यामुळे प्रकल्पग्रस्त व अभयारण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरीकांमध्ये असंतोष पसरणे, विस्थापित होणा-या प्रकल्पग्रस्तांना १० लक्ष रुपये ऐवजी २५ लक्ष रुपये पॅकेज देण्याकरीता राज्य शासनाने केंद्र शासनास शिफारस करुनही अदयाप कोणतीही कार्यवाही न होणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन संकलन रजिस्टर दुरुस्ती १०० टक्के पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना विस्थापित न करणे यासह प्रकल्पग्रस्तांच्या अन्य मागण्यांबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(३) सर्वश्री. संजय केळकर, किसन कथोरे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"ठाणे शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी तयार केलेल्या नाल्यांची साफसफाई वेळेत व व्यवस्थित केली जात नसल्याने सदर नाले पावसाळ्यात तुडुंब भरून जाऊन नागरी वस्तीमध्ये पाणी शिरून नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होणे, यास महापालिका

प्रशासन व नाले साफसफाईचे ठेकेदार जबाबदार असणे, दर वर्षी नाले सफाईसाठी महापालिका ८ ते १० कोटी रुपये खर्च करीत असणे, मात्र ठेकेदाराकडून जुजबी कामे करून बिले काढणे, यात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे जून, २०१९ च्या सुमारास लेखी पत्राव्दारे तक्रार करणे, सदर नाल्यांवर दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही समस्या जैसे थे असणे, तथापि महापालिका तीच कामे व तेच ठेकेदार नेमत असणे, अशा ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी दिनांक १५ जून, २०१९ रोजी केलेली असणे, ठेकेदारावर कोणतीही कारवाई प्रशासन करीत नसल्याने नागरिकांच्या मनात निर्माण झालेला संशय, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.”

(४) श्री. प्रताप सरनाईक, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मुंबई शहर व उपनगरातील घरांच्या किंमती गगनाला भिडत असल्याने सर्व सामान्य जनता आयुष्यभराची पूंजी जमा करून त्यांना परवडणाऱ्या घरामध्ये स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे मुंबई लगतचे ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील धोकादायक व अनधिकृत इमारती व चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा गंभीर बनलेला प्रश्न, त्यातच यापूर्वी गृहनिर्मितीचे धोरण योग्य प्रकारे न राबविल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होणे, या इमारती व चाळी उभ्या राहून ४० ते ५० वर्षांहून अधिक काळ लोटला असल्याने या इमारती व चाळी जीर्ण झाल्या असून या इमारती कधी कोसळतील हे सांगता येत नसणे. राज्य शासनामार्फत ठाणे शहरातील धोकादायक व अनधिकृत इमारती व चाळीकरिता क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना जाहीर करण्यात येणे, या योजनेमुळे धोकादायक इमारती व चाळींमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना मिळणारा दिलासा, परंतु मिरा भाईंदर शहरातील अशा इमारती व चाळीकरिता राज्य शासनाने कोणतीही योजना जाहीर न केल्यामुळे लाखो नागरिकांना आपला जीव मुठीत धरून रहावे लागत असणे, मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अशा अनेक धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला असल्याने अनधिकृत घरात राहणाऱ्यांनाही सुरक्षित पक्के घर मिळावे यासाठी शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून ठाणे शहराच्या धर्तीवर मिरा भाईंदर महापालिकेसह एम.एम.आर.डी.ए. क्षेत्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(५) सर्वश्री मो. आरिफ नसीम खान, अमीन पटेल, अस्लम शेख, प्रा. वर्षा गायकवाड, श्री. कुणाल पाटील, प्रा. विरेंद्र जगताप, सर्वश्री. राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, डॉ.

संतोष टारफे, श्री अबू आजमी, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"मुंबई येथे होणाऱ्या विविध क्रिकेट सामन्यांसाठी मुंबई पोलीस विभागातर्फे उपलब्ध केलेल्या सुरक्षेचे सुमारे २२ कोटी रुपये थकीत असल्याचे माहे मे, २०१९ मध्ये उघडकीस येणे, सदर सुरक्षेचे थकलेले २२ कोटी रुपये मिळण्यासाठी पोलिसांनी संबंधिताकडे वारंवार मागणी करण्यात येऊनही थकीत असलेली रक्कम आजपावेतो न मिळणे, पोलिसांची थकबाकी मिळण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करूनही याकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, त्यामुळे मुंबई पोलीस विभागातर्फे मुंबईत आयोजित होणाऱ्या विविध क्रिकेट सामन्यासाठी देण्यात येणारी सुरक्षा यंत्रणा अडचणीत येणे, याबाबत शासनाने मुंबई पोलीस विभागातर्फे उपलब्ध करून दिलेल्या सुरक्षेचे थकीत असलेली सुमारे २२ कोटीची रक्कम पोलिस विभागाला त्वरीत मिळण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(६) सर्वश्री. विजय वडेद्वीवार, अस्लम शेख, मो. आरिफ नसीम खान, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, अमित झनक, अॅड. यशोमती ठाकूर, श्रीमती निर्मला गावित, प्रा. वर्षा गायकवाड, सर्वश्री. अमर काळे, सुनिल केदार, अमित देशमुख, अमीन पटेल, डी.पी सावंत, प्रा. विरेंद्र जगताप, श्री. बाळासाहेब थोरात, डॉ. संतोष टारफे, वि.स.स तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे वने मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"ब्रम्हपूरी, सिंदेवाही आणि सावली (ता. जि. चंद्रपूर) येथील अनेक गावांमध्ये वाघ, बिबटयासह जंगलातील हिंस्त्रपशुने हल्ला करून शेकडो निरपराध नागरिकांचा बळी घेणे, गडबोरी (ता. सिंदेवाही) या गावामध्ये दिनांक २ जुन, २०१९ च्या पहाटे बिबटयाने आईच्या कुशीत झोपलेल्या स्वराज गुरूनुले या ९ महिन्याच्या बाळाला उचलून जंगलात नेऊन ठार करणे, या घटनेमुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात गावकऱ्यांनी केलेले आंदोलन, त्याच गावामध्ये दिनांक ६ जुन, २०१९ च्या पहाटे सुमारास ६५ वर्षीय गयाबाई हटकर हिच्या घरामध्ये घुसून तिला ठार करून जंगलात घेऊन जाणे, सकाळी रस्त्यावर रक्त सांडल्याचे दिसल्याने गावकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतली असता जंगलामध्ये गयाबाई हटकर हिचा मृतदेह दिसून येणे, या दोन्ही प्रकरणामुळे गडबोरी व त्या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन, त्यानंतर दिनांक ९ जुन, २०१९ ला सायंकाळच्या सुमारास ६५ वर्षीय तुलसीराम पेंदाम या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार करणे, अवघ्या आठ दिवसातच तीन जणांचा झालेल्या मुत्यूमुळे या परिसरातील अनेक गावात निर्माण झालेले भितीचे वातावरण, ब्रम्हपूरी तालुक्यात सुध्दा वाघाच्या हल्यात शेकडो निरपराध लोकांचा बळी गेलेला असून अद्यापही जंगलातील हिंस्त्रपशुकडून नागरिकांवर हल्ला होत असणे, जंगलात वाघाची व बिबटयाची संख्या जास्त झाल्याने सदर घटना घडत असणे, परिणामी जंगलातील हिंस्त्रपशुपासून संरक्षण

मिळण्यासाठी ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील जंगलाला लागुन असलेल्या सर्व गावांना सोलर फेसिंग करणे, सोलर लाईट लावणे, सुरक्षे संदर्भात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, वाघांची संख्या जास्त झाल्याने त्यांना इतरत्र स्थलांतरीत करणे, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(७) श्री. भारत भालके, वि.स.स तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे अल्पसंख्यांक विकास व वक्फ मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"अल्पसंख्यांक विकास विभाग अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांच्याकडे राज्यातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक वक्फ संस्थांची नोंदणी केली जाणे, पाच वर्षांनंतर प्रत्येक वक्फ संस्थेचे चेंज रिपोर्ट केला जाणे, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबादकडे 1) मुलाणी समाज मस्जिद वक्फ, मंगळवेढा व 2) मुलाणी समाज दर्गाह, कब्रस्तान वक्फ, मंगळवेढा या दोन्ही नोंदणीकृत संस्थांनी परिपूर्ण चेंज रिपोर्ट प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करणे, या दोन्ही वक्फ संस्थेच्या चेंज रिपोर्ट प्रस्तावास तात्काळ मान्यता मिळावी यासाठी अल्पसंख्यांक विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबादचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांना लोकप्रतिनिधी यांनी शिफारस करणे, मात्र अद्याप मुलाणी समाज मस्जिद वक्फ, मंगळवेढा व मुलाणी समाज दर्गाह, कब्रस्तान वक्फ, मंगळवेढा यांच्या चेंज रिपोर्ट प्रस्तावांना मान्यता न मिळणे, राज्यातील सर्वच वक्फ संस्थांच्या चेंज रिपोर्ट प्रस्तावास मान्यता मिळणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून विलंब होणे, त्यामुळे वक्फ संस्थांना कामकाज करण्यात अडचणी निर्माण होणे, उक्त दोन्ही वक्फ संस्थेच्या चेंज रिपोर्ट प्रस्ताव व राज्यातील अन्य वक्फ संस्थेच्या चेंज रिपोर्ट प्रस्तावांना तात्काळ मान्यता देणेबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(८) सर्वश्री. प्रशांत ठाकूर, समीर कुणावार, श्रीमती मनिषा चौधरी, श्री. अमित साटम, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे पर्यावरण मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"रायगड जिल्हयातील विशेषतः तळोजा, पनवेल (ता.पनवेल) औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमार्फत रात्री अपरात्री सोडण्यात येणा-या रासायनिक वायुमुळे पनवेल, नविन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषणात झालेली वाढ, उक्त परिसरात सोडण्यात येणा-या रासायनिक वायुमुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे अद्ययावत यंत्रणा नसल्यामुळे व रासायनिक कारखान्यांमार्फत सोडण्यात येणा-या रासायन मिश्रित पाण्याची वेळोवेळी तपासणी न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मरून व भातशेतीचेही नुकसान होत असणे, पर्यावरणाला धोका निर्माण करणा-या उक्त औद्योगिक

वसाहतीतील रासायनिक कारखान्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांच्या मनात निर्माण झालेली चीड, या कारणास्तव रसायन मिश्रीत पाण्याची तपासणी करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारून दुषित वायु सोडणा-या कारखान्यांवर तसेच उक्त परिसरातील संबंधित विभागाच्या अधिका-यांवर तातडीने कारवाई करण्याची नितांत गरज, त्यादृष्टीने शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.”

- (९) सर्वश्री. किसन कथोरे, संदीप नाईक, जितेंद्र आव्हाड, नरेंद्र पवार, नरेंद्र मेहता, बळीराम सिरसकार, पांडुरंग बरोरा, संजय केळकर, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"ठाणे जिल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी अंबरनाथ विभागामार्फत देण्यात येणाऱ्या घरगुती नळजोडणी व इतर नळजोडणी पुढील आदेश मिळेपर्यंत देण्यात येऊ नयेत असे आदेश अधीक्षक अभियंता तथा प्रभारी मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांनी काढल्याने सर्व प्रकारच्या पिण्याच्या पाण्याच्या नळजोडणी बंद ठेवून अंबरनाथ व बदलापूर शहरातील नागरिक वेठीस धरले जाणे, यामध्ये अधीक्षक अभियंता यांचे सहकारी श्री.दळवी यांचा मोठा सहभाग असणे, श्री दळवी यांना या कार्यक्षेत्राचे कुठलेही ज्ञान नसतानाही चुकीचे निर्णय घेण्यास अधीक्षक अभियंता यांना भाग पाडणे, त्यामुळेच अंबरनाथ व बदलापूर शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणे, सन २०१८ पर्यंत या नळ जोडण्या न दिल्याने ३००० अनधिकृत नळजोडण्या झालेल्या असणे, त्यामुळे शासनास सुमारे २३.९५ कोटी रुपयांच्या महसूलाचे झालेले नुकसान, याबाबत या विभागातील लोकप्रतिनिधी सदस्य सचिव, मजीप्रा, प्रधान सचिव पाणी पुरवठा तसेच पाणी पुरवठा राज्यमंत्री यांचेकडे अनेक बैठका घेवून सुद्धा अधीक्षक अभियंता यांचा मनमानी कारभार चालूच असणे, राज्यमंत्री महोदयांकडे झालेल्या बैठकीत अनधिकृत नळ जोडण्या अधिकृत करून घेण्याची मोहीम राबविणे बाबत चर्चा होवून आदेश दिल्यानंतरही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याचे आदेश देवून प्रसंगी निलंबित करण्याची धमकी वजा आदेश देणे, त्यामुळे अंबरनाथ विभागातील अधिकारी व कर्मचारी दहशतीखाली काम करत असणे, मा.मंत्री, राज्यमंत्री, सदस्य सचिव, मजीप्रा, मा.प्रधान सचिव, पाणी पुरवठा यांचा आदेश न मानता मनमानी कारभार करणाऱ्या मजीप्राचे सुमारे २३.९५ कोटी रुपयांचा नुकसान करणारे अधीक्षक अभियंता व त्यांचे सहकारी दळवी यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (१०) श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री भाऊसाहेब कांबळे, संजय सावकारे, कुणाल पाटील, विजय वडेटीवार, अमित देशमुख, अमीन पटेल, अस्लम शेख, अॅड. यशोमती ठाकूर, डॉ. सतीश पाटील, सर्वश्री दिपक चव्हाण, प्रकाश आबिटकर, वि.स.स तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे शालेय शिक्षण मंत्र्याचे

### लक्ष वेधतील :-

"राज्यात खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमातून विना अनुदानित व अनुदानित तत्वावर शाळा चालवविण्यात येत असणे, राज्यात नविन परिभाषित अंशदान पेन्शन योजनेचे स्विकार शासनाने दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी करणे, सन २००५ नंतर नियुक्त सर्व शासकिय व निमशासकिय कर्मचारी यांच्यासाठी नविन अंशदान पेन्शन योजना लागू करण्यात येणे, राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा दिनांक १ नोव्हेंबर, २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेले असणे, या शाळेवर कार्यरत असणा-या शिक्षकांना शासनाने दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पुर्वी नियुक्ती दिलेली असणे, परंतु हे शिक्षक दिनांक १ नोव्हेंबर, २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आले म्हणून त्यांना जुनी पेन्शन योजना नाकरण्यात येणे, दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पुर्वी नियुक्त अंशतः अनुदानावर आलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी वरिष्ठ वेतनश्रेणीचे लाभ दिलेले असणे, या शिक्षकांचे चालू महिन्यापर्यंत जुनी फंडाच्या कपात करण्यात आलेली असणे, वास्तविक पहाता नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम, १९८२ मध्ये पेन्शन योजना मिळणेसाठी १०० टक्के पगारावर असणे अशी कोणतीही अट नसणे, म्हणून दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पुर्वी नियुक्त शिक्षकांना सन १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

### (११) डॉ. सुधाकर भालेराव, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे कृषि मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"जळकोट (जि.लातूर) तालुक्यातील सुमारे १०,२०० शेतकरी व उदगीर तालुक्यातील सुमारे ३९,४६८ शेतक-यांनी खरीप हंगाम, सन २०१८ मध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन, तूर, मुग, उडीद इत्यादी पिकांचा प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विविध बँकेमध्ये पिक विमा भरणा केलेला असणे, शासनाने जळकोट व उदगीर तालुका दुष्काळग्रस्त जाहिर केला असणे, जळकोट व उदगीर तालुक्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे तूर, सोयाबीन, मुग, उडीद या सर्व पिकाचे उत्पादन घटणे व आणेवारी ४३ पैसे पेक्षा कमी असणे, कृषी विभाग व पिक विमा कंपनीद्वारे चुकीच्या पध्दतीने सर्वेक्षण करुन शासनाला चुकीचा अहवाल पाठविल्यामुळे जळकोट तालुक्यातील सुमारे १०,२०० शेतकरी व उदगीर तालुक्यातील वाढवणा व नळगीर या दोन मंडळातील अंदाजे अनुक्रमे ५,६८० व ६,०९७ शेतक-यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे निदर्शनास येणे, याबाबीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या दिनांक ५ मे, २०१९ च्या पत्रान्वये मा. मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधले असणे, कृषी विभाग व विमा कंपनीच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे येथील नुकसानग्रस्त शेतक-यांमध्ये पसरलेला असंतोष, येथील शेतक-यांना न्याय देण्याच्या दृष्टीने शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

### (१२) अॅड. राज पुरोहित, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे

## गृहनिर्माण मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"कुलाबा परिसरातील जुन्या चाळी व मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात असणे, या इमारतींमध्ये पिढ्यांनपिढ्या वास्तव्य करणारे भाडेकरू मध्यमवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे, घरमालक या इमारतीच्या दुरुस्ती व डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष करीत असणे, आर्थिक कारणास्तव या इमारती दुरुस्ती करणे भाडेकरूंना अशक्यप्राय होणे, शासनाकडून म्हाडा प्रशासनाला आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने सदर इमारती दुरुस्ती करण्यास पुरेसा निधी उपलब्ध नसणे, घर मालक व भाडेकरू यांच्यामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद होत असणे, घरमालकामार्फत भाडेकरूंना त्रास देण्याचा व न्यायालयात खटले करण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होत असणे, गरीब व मध्यमवर्गीय भाडेकरूंची न्यायालयीन खटले चालविण्यासाठी व वकिलांचे मानधन देण्याची आर्थिक क्षमता नसणे, नाईलाजास्तव भाडेकरूंना आपले घर विकण्यास भाग पडणे, घरमालकांच्या आडमुठेपणामुळे जुन्या इमारतींचा पुर्नविकास करणे शक्य होत नसणे, भाडेकरूंची ८० ते ९० टक्क्याहुन अधिक संमती असून सुद्धा घरमालकांच्या असहकार्यामुळे पुर्नविकासाला खिळ बसणे व भाडेकरूंना स्वतःच्या व मोठ्या स्वरूपाचे घर मिळण्यापासून वंचित रहावे लागत असणे, घरमालक, म्हाडा अधिकारी व विकासक यांच्या संगनमताने भाडेकरूंना त्रास देत असणे, धोकादायक इमारतींमध्ये भाडेकरू आपल्या कुटुंबासोबत जीव धोक्यात घालून वास्तव्य करीत असणे, मुंबई शहर व उपनगरात कित्येक ठिकाणी बनावट विकासक (बिल्डर-डेव्हलपर्स) भाडेकरूंना पुर्नविकासाची मोठी स्वप्ने व खोटी आश्वासने देऊन भाडेकरूंची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत असणे, विकासकामार्फत भाडेकरूंची घरे खाली करून त्यांना काही महिने पर्यायी जागेसाठी भाडे अदा करीत असणे व कालांतराने सदर भाडे बंद करणे, भाडेकरूंनी वेळोवेळी अपेक्षित भाडे न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक स्वरूपाचे दडपण व स्वतःच्या घरापासून वंचित रहावे लागत असणे, भाडेकरूंना नाइलाजास्तव आपले स्वतःच्या घराचे हक्क अत्यंत कमी दराने विकण्यास भाग होत असणे, शासनाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असणे, विकासकामार्फत इमारत पुर्नविकास प्रकल्प वेळेवर होत नसल्यास सदर प्रकल्प म्हाडा मार्फत पुर्ण करण्याची व विकासकाविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची गरज असणे तसेच भाडेकरूंच्या रक्षणासाठी व घरमालकांच्या आठमुठेपणाला आळा घालण्यासाठी शासनाने जुन्या चाळी व धोकादायक इमारतींचे अधिग्रहण करून त्यांचा एल ऍण्ड टी व टाटा कंपनी या सारख्या नामांकीत कंपन्यामार्फत सामुहिक विकास करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची नितांत गरज असणे, मेट्रो -३, गिरणी कामगार, बीडीडी चाळ पुर्नविकास या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये नागरिकांना ५०० फुटांचे घर देण्याच्या पार्श्वभूमीवर पुर्नविकास योजने अंतर्गत भाडेकरूंना शासनाने ५०० फुटांचे स्वतंत्र घर देण्याचा निर्णय अपेक्षित असणे, यावर शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया".

(ब) लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) संबंधित निवेदने



सभागृहासमोर ठेवणे :-

(या लक्षवेधी सूचनांची सूची जोडपत्राद्वारे वेगळी वितरीत करण्यात येईल.)

( सकाळी ११.०० वाजता )

एक : प्रश्नोत्तरे-

(अ) तारांकित प्रश्न.

(ब) अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी क्रमांक ५७० ते ५८५ सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

(क) तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

(१) मुख्यमंत्री : "अंधेरी (पश्चिम) चार बंगला येथील पाटलीपुत्र सोसायटीने अनधिकृतपणे उभारलेल्या शॉपिंग मॉलबाबत" या विषयावरील दिनांक २० डिसेंबर, २०११ रोजीचा श्री. जयकुमार गोरे व इतर वि.स.स. यांच्या राखून ठेवलेल्या तारांकित प्रश्न क्रमांक ६२५९३ ला दिनांक २७ मार्च, २०१२ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अनुपूरक प्रश्नोत्तराच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

(२) कृषी मंत्री : "राज्यात रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत झालेला गैरव्यवहार" या विषयावरील श्री.अतुल भातखळकर, वि.स.स. यांच्या तारांकित प्रश्न क्रमांक १३६२६९ ला दिनांक २८ जून, २०१९ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अनुपूरक प्रश्नोत्तराच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) मुख्यमंत्री : (क) सन २०१२ च्या प्रथम (अर्थसंकल्पीय)

अधिवेशनामध्ये "गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याबाबत" या विषयावरील सर्वश्री. नवाब मलिक व इतर वि.स.स. यांच्या दिनांक १८ एप्रिल, २०१२ रोजी उत्तरीत झालेल्या लक्षवेधी सूचनेवरील अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतील.

(ख) सन २०१४ च्या द्वितीय (पावसाळी) अधिवेशनामध्ये "मुंबई महानगरपालिकेने तसेच शासनाने भाडे तत्वावर दिलेल्या भूखंडासंबंधी धोरण ठरविणे" या विषयावरील सर्वश्री. प्रकाश भोईर व इतर वि.स.स. यांच्या दिनांक ९ जून, २०१४ रोजी उत्तरीत झालेल्या लक्षवेधी सूचनेवरील अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतील.

(ग) सन २०१८ च्या प्रथम (अर्थसंकल्पीय) अधिवेशनामध्ये "मुंबईतील लोअर परेल येथील कमला मील मधील 'वन अबव्ह' 'मोझोज ब्रीस्टो'" या विषयावरील सर्वश्री. अतुल भातखळकर व इतर वि.स.स. यांच्या दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ रोजी उत्तरीत झालेल्या लक्षवेधी सूचनेवरील अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतील.

(२) महसूल मंत्री : "महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित, पुणे यांचा सन २०१७-१८ या वर्षाचा पंचावनावा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

(३) वित्त मंत्री : (क) शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संस्थांनी दिनांक १ एप्रिल, २०१८ ते दिनांक ३१ मार्च, २०१९ या कालावधीत घेतलेले कर्ज व त्यावरील व्याजास देण्यात आलेल्या हमी विषयीचे विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

(ख) भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या (१) सामान्य आणि सामाजिक क्षेत्र अहवाल (२) आर्थिक क्षेत्रावर

अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

- (४) उच्च व तंत्र शिक्षण : (क) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्णवेळ व्यावसायिक विधि पदवीपूर्व पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०१९ प्रसिध्द करणार अधिसूचना क्रमांक विधि-२०१९/प्र.क्र७९/मशि-२, दिनांकित १४ जून, २०१९ सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था [व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर शिक्षक प्रशिक्षण अध्ययनक्रमांना (शिक्षणशास्त्र पदवी, शारीरिक शिक्षण पदवी, शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी, शारीरिक शिक्षण पदव्युत्तर पदवी) द्यावयाच्या प्रवेशाचे विनियमन] (सुधारणा) नियम, २०१९ प्रसिध्द करणार अधिसूचना क्रमांक बीएड-४६१९/प्र.क्र७८/मशि-२, दिनांकित १४ जून, २०१९ सभागृहासमोर ठेवतील.
- (५) महिला व बाल विकास मंत्री : "महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, मुंबई यांचे सन २०१५-२०१६ व २०१६-२०१७ या वर्षांचे स्वतंत्र लेखापरीक्षा अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (६) उद्योग मंत्री : (क) "महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांचा सन २०१६-१७ या वर्षाचा पंचावन्नावा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) "मागील चार वर्षांच्या काळात सुमारे २.५० लाख कोटीपेक्षा अधिकचे कर्ज घेऊन देखील विविध योजना राबविण्याबाबत शासनास आलेले अपयश, मेक इन इंडिया व मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून २० लाख कोटीची गुंतवणूक, ५० लाख नोकऱ्या या घोषणानुसार कोणाला रोजगार मिळावा यासंबंधीची अधिकृत माहिती उपलब्ध नसणे..." या विषयावरील दिनांक ३० नोव्हेंबर, २०१८ रोजी झालेल्या म.वि.स. नियम २९२ अन्वये प्रस्तावावरील चर्चे दरम्यान दिलेल्या

आश्वासनाबाबतची अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतील.

- (७) ऊर्जा मंत्री : "महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्यादित यांचा सन २०१७-२०१८ या वर्षाचा तेरावा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (८) वस्त्रोद्योग मंत्री : "महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित, नवी मुंबई यांचा सन २०१७-२०१८ या वर्षाचा सेहेचाळीसावा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (९) गृहनिर्माण मंत्री : "महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, मुंबई प्राधिकरणाचे सन २०१७-१८ या वर्षाचे वार्षिक लेखे" सभागृहासमोर ठेवतील.

तीन : विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करण्यात येईल.

चार : विनंती अर्ज सभागृहास सादर करणे :-

(१) श्री. विजय वडेटीवार, वि.स.स. : "राज्यातील घनकचऱ्याचा पुनर्वापर करणे, कृषी उत्पन्नात वाढ होण्यासाठी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायती जोडणे आणि पैठण येथील नाथ सागर जलाशयाचा गाळ काढणे व सौर ऊर्जा निर्माण करणे" या विषयावरील विनंती अर्ज सभागृहास सादर करतील.

(२) श्री. सुनिल प्रभू, वि.स.स. : "मालाड (पूर्व) (मुंबई) येथील कुरार व्हिलेजमधील अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून ८२ बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करणे" या विषयावरील विनंती अर्ज सभागृहास सादर करतील.

पाच : लोकलेखा समितीचा "बासष्टावा" व "त्रेसष्टावा" अहवाल व चक्रमुद्रीत स्वरूपात "चौसष्टावा" अहवाल सभागृहास सादर करणे.

सहा : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम ९७ अन्वये)

सात : शासकीय विधेयके :

(१) पुरःस्थापनार्थ :-

- (अ) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४१ - महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता (सुधारणा) विधेयक, २०१९
- (ब) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४२ - महाराष्ट्र भूमि मालकीहक्कदारी विधेयक, २०१९

(२) विधेयक संमत करणे :-

सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८.

(३) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, अमिन पटेल, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, डॉ. जितेंद्र आव्हाड, श्री. भास्कर जाधव, डॉ. सतीश पाटील, सर्वश्री. वैभव पिचड, राणा जगजित सिंह पाटील, भारत भालके, पंकज भुजबळ, छगन भुजबळ, अबू आजमी, अस्लम शेख, कुणाल पाटील, डी. पी. सावंत, विजय वडेटीवार, बसवराज पाटील, त्र्यंबकराव भिसे, शेख आसिफ शेख रशीद, वसंतराव चव्हाण, प्रदिप नाईक, सुरेश लाड, बाळासाहेब पाटील, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री. दिलीप वळसे पाटील, संग्राम थोपटे, संजय कदम, संदिप नाईक, हसन मुश्रीफ, वि.स.स. यांचा प्रस्ताव:-

"ही विधानसभा सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०१९ नापसंत करते."

- (ख) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.विजय वडेटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, कुणाल पाटील, डी.पी.सावंत, अमिन पटेल, बसवराज पाटील, संग्राम थोपटे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.राहूल बोंद्रे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, डॉ.जितेंद्र आव्हाड, सर्वश्री. राजेश टोपे, हसन मुश्रीफ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. भारत भालके, शेख आसिफ शेख रशीद, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था

(दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ज) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.पृथ्वीराज चव्हाण, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (झ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.वीरेंद्र जगताप, सर्वश्री. अमित झनक, हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (४) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७७ - महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०१८

- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेट्टीवार, अमर काळे, सुनिल केदार, अमिन पटेल, डी.पी.सावंत, श्रीमती निर्मला गावीत, डॉ.संतोष टारफे, सर्वश्री वसंतराव चव्हाण, कुणाल पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७७ - महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७७ - महाराष्ट्र सहकारी संस्था

(चौथी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री अमित झनक, हर्षवर्धन सपकाळ, जयकुमार गोरे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७७ - महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(५) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, अमिन पटेल, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, डॉ. जितेंद्र आव्हाड, श्री. भास्कर जाधव, डॉ. सतीश पाटील, सर्वश्री. वैभव पिचड, राणा जगजित सिंह पाटील, भारत भालके, पंकज भुजबळ, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, अबू आजमी, कुणाल पाटील, अस्लम शेख, बसवराज पाटील, डी. पी. सावंत, विजय वडेटीवार, त्र्यंबकराव भिसे, शेख आसिफ शेख रशीद, वसंतराव चव्हाण, प्रदिप नाईक, सुरेश लाड, बाळासाहेब पाटील, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री. दिलीप वळसे पाटील, संग्राम थोपटे, संजय कदम, संदिप नाईक, हसन मुश्रीफ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ८ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) अध्यादेश, २०१९ नापसंत करते."

(ख) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. विजय वडेटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."



- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. अस्लम शेख, कुणाल पाटील, डी.पी.सावंत, अमिन पटेल, संग्राम थोपटे, राहुल बोंद्रे, शेख आसिफ शेख रशीद, बसवराज पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, डॉ. जितेंद्र आव्हाड, सर्वश्री. राजेश टोपे, हसन मुश्रीफ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. पृथ्वीराज चव्हाण, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ज) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. हर्षवर्धन सकपाळ, अमिन झनक, प्रा. विरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

---

(६) विचार पुढे सुरु, खंडशः विचार व संमत करणे :-

सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६४ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१७

---

(७) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(अ) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४१ - महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता (सुधारणा) विधेयक, २०१९

(ब) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४२ - महाराष्ट्र भूमि मालकीहक्कदारी विधेयक, २०१९

---

(सोमवार, दिनांक १ जुलै, २०१९ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९२ अन्वये प्रस्ताव)

आठ : अंतिम आठवडा प्रस्ताव :-

सर्वश्री विजय वडेटीवार, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, गणपतराव देशमुख, शशिकांत शिंदे, मो. आरिफ नसीम खान, जितेंद्र आव्हाड, बसवराज पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल केदार, भास्कर जाधव, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री संदिप नाईक, जयकुमार गोरे, डॉ. सतीश पाटील, सर्वश्री गोपालदास अग्रवाल, सुरेश लाड, अमित देशमुख, अॅड. दिलीप सोपल, सर्वश्री डी.एस.अहिरे, राणाजगजितसिंह पाटील, अॅड यशोमती ठाकूर, सर्वश्री बबनराव शिंदे, विश्वजित कदम, कु.प्रणिती शिंदे, सर्वश्री राजेश टोपे, मधुकरराव चव्हाण, मकरंद जाधव-पाटील, डी.पी.सावंत, राहुल मोटे, वसंतराव चव्हाण, शिवेंद्रसिंह भोसले, अमीन पटेल, दत्तात्रय भरणे, अॅड. के. सी. पाडवी, सर्वश्री. बाळासाहेब पाटील, सिध्दाराम म्हेत्रे, संजय कदम, कुणाल पाटील, दिपक चव्हाण, काशीराम पावरा, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, पंकज भुजबळ, राहुल बोंद्रे, प्रदिप जाधव-नाईक, अमर काळे, विजय भांबळे, सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील, प्रा.वर्षा गायकवाड, सर्वश्री वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, अमित झनक, नरहरी झिरवाळ, रणजित कांबळे, अवधुत तटकरे, श्रीमती अमिता चव्हाण, श्री राहुल जगताप, डॉ.संतोष टारफे, सर्वश्री संग्राम जगताप, शेख आसिफ शेख रशीद, डॉ. मधुसूदन केंद्रे, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर, अस्लम शेख, सर्वश्रीमती सुमन पाटील, संध्यादेवी देसाई-कुपेकर, श्री संग्राम थोपटे, श्रीमती ज्योती कलानी, सर्वश्री भाऊसाहेब कांबळे, त्र्यंबकराव भिसे, भारत भालके, कालिदास कोळंबकर, नितेश राणे, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९२ अन्वये प्रस्ताव : (चर्चा पुढे सुरु व मंत्र्यांचे उत्तर)

“भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे अभिवचन देऊन सत्तेवर आलेल्या शासनाने गेल्या पावणेपाच वर्षात विविध विभागांमध्ये उघडकीस आलेल्या घोटाळ्यांची व गैरव्यवहारांची शासनाकडून गांभिर्याने दखल घेतली न जाणे, शासनाचे विद्यमान मंत्री व राज्यमंत्री यांनी गैरव्यवहार केल्याची प्रकरणे उघडकीस येणे, तत्कालीन गृहनिर्माण मंत्री यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत सुमारे ५०० कोटी रुपयांचा केलेला गैरव्यवहार, दारु दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून १ कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मा.न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येणे, ऊर्जा राज्यमंत्री यांनी यवतमाळ शहरातील सुमारे ११ कोटी रुपये किंमतीचा भूखंड बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर बँकांमधून कोटयवधी रुपये कर्ज घेऊन भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे मा.न्यायालयाने दिलेले आदेश, शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून भ्रमणध्वनी (मोबाईल) खरेदीमध्ये १०६ कोटी रुपयांचा झालेला भ्रष्टाचार, जलसंपदा मंत्र्यांनी मानापूर येथील महार वतनाची जमिन जबरदस्तीने घेतल्याचा होत असलेला आरोप, महिला व बालविकास विभागात पुरक पोषण आहार

योजनेचे कंत्राट देताना त्यात ७५० कोटी रुपयांचा करण्यात आलेला गैरव्यवहार, मुंबईतील गोरेगाव येथील आरे वसाहतीत आदिवासींना सोयीसुविधा देण्याच्या नावाखाली व्यायामशाळेचे बांधकाम केल्याचे उघडकीस येणे, एका मंत्र्याचा मेव्हूणा व अन्य नातेवाईक संचालक असलेल्या व्हिक्टोरिया फुड प्रोसेसिंग कंपनीचे थकीत कर्ज प्रकरणी झालेले गंभीर आरोप, जेएसडब्ल्यु इस्पात लिमिटेड या कंपनीला ५९२ कोटी रुपयाचे वीज शुल्क माफी देण्याच्या प्रकरणात करण्यात आलेला गैरव्यवहार, जलयुक्त शिवार योजनेतील वेगवेगळ्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली असताना मा.मंत्री (जलसंधारण) यांनी भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केलेले असणे, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुल्या चौकशीची मागणी केल्यानंतरही ती दबावामुळे फेटाळली जाणे, शिक्षण विभागातील अग्निशमन यंत्र घोटाळ्यातील गायब झालेला चौकशी अहवाल, याच विभागातील राष्ट्रपुरुषांच्या तस्वीरी व अर्ली रिडल बुक खरेदी प्रकरणात केंद्र शासनाने दोषी ठरवून देखील दोषीविरुद्ध शासनाने कोणतीही कारवाई न करणे, सार्वजनिक आरोग्य विभागातील औषधी खरेदीत करण्यात आलेला घोटाळा, आदिवासी विभागाने साहित्य खरेदीत केलेला गैरव्यवहार, पणन विभागातील तूरडाळ भरडाईत झालेला घोटाळा, पर्यटन महामंडळाने तोरणमाळ येथील जमिन हडप करण्याचे प्रकरण इत्यादी प्रकरणात चौकशी करण्याची घोषणा होऊन देखील अहवाल सादर करण्यात दिरंगाई झालेली असणे, तसेच एसआरए अंतर्गत सर्रास शासकीय जमिनी विकासकांना सर्रास वाटप करून मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार, सोलापूर येथील सार्वजनिक भूखंडावर आरक्षण असतांना बेकायदेशीर बंगला बांधल्याप्रकरणी चौकशी होऊन चौकशीत गंभीर दोष आढळून आल्यानंतरही दोषीविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई करण्यात न येणे, सारंगखेडा चेतक महोत्सवाचे दिलेले बेकायदेशीर कंत्राट, राज्याच्या पोलीस दलात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला असून मुंबईत एका दिवसात ३ वरिष्ठ पोलीस अधिकारी लाच घेताना पकडले जाणे, ठाणे परिक्षेत्रात सन २०१९ मध्ये पाच महिन्यांच्या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ कारवाया केलेल्या असणे, विदर्भातील समन्वयीन कृषी विकास प्रकल्पामध्ये सन २०१८-१९ मध्ये अवघ्या सात महिन्यात १०३ कोटी ५० लक्ष रुपयांच्या अनुदानामध्ये अपहार झालेला असणे, या रक्कमेचा अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पणन मंत्र्यांनी पाठीशी घातलेले असणे, वरिष्ठ पातळीवरील भ्रष्टाचार प्रकरणांना शासन पाठीशी घालत असल्याचा संदेश जात असल्यामुळे शासकीय यंत्रणामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु असलेला भ्रष्टाचार, राज्यकर्तेच गैरव्यवहार करीत असल्यामुळे शासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्यात सुध्दा आर्थिक गैरव्यवहार करण्यास मिळत असलेले बळ, आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यास शासनास आलेले अपयश, सेवेचा हक्क देण्याबाबतच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न होणे, परिणामतः स्थानिक पातळीवर जनतेला छोट्या कामातही भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागणे, तसेच नुकतेच राज्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या असणे, राज्यातील अनेक ठिकाणी मतदार यादयांमध्ये घोळ झाल्याचे आढळून येणे, मतदारनोंदणी करताना भरण्यात आलेले फॉर्म चुकीच्या पध्दतीने भरल्यामुळे किंवा काही नावे चुकीची लिहिली गेल्यामुळे मतदार यादीत मतदाराची नावे न येणे, १० वर्षापूर्वी मतदार यादीत नाव नोंदणी

केलेल्या मतदारांकडे पुरावा नसल्यामुळे किंवा वयामुळे फोटोत फरक होत नसल्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता न येणे, काही ठिकाणी मतदारांकडे निवडणुक ओळखपत्र असताना सुद्धा त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट नसणे, राज्यातील झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्पसंख्यांक व मागासवर्गीय समाजातील मतदारांना मतदान करण्यासाठीच्या पावत्या नसल्यामुळे हा समुदाय मतदानापासून वंचित राहिलेला असणे, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणे, निवडणुकीचे काम करण्यास शिक्षकांनी नकार दिल्यामुळे मतदारयादया तयार करण्यास निर्माण झालेल्या अडचणी, आधारकार्ड योग्य पुरावा असल्याचे गृहीत धरून मतदारयादया बनविण्याचे काम केल्यास मनुष्यबळ व वेळ वाचणार असल्यामुळे या कामासाठी आधारकार्ड पुरावा म्हणून वापरण्याची आवश्यकता, निवडणुकीमध्ये ईव्हीएमद्वारा मतदान पध्दतीबाबत राजकीय पक्ष व जनतेमध्ये संशयाचे वातावरण असून ईव्हीएम मशीनद्वारे झालेले मतदान व मतमोजणी यामध्ये तफावत असल्याचे उघड झाले असणे, भविष्यात बॅलेट पेपर पध्दतीने मतदान घेण्यात यावे, अशी अनेक लोकप्रतिनिधी व जनतेची एकत्रित मागणी असणे, बॅलेट पेपरचा उपयोग कर्नाटक व इतर राज्यात करण्यात येणे, त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणे, हीच पध्दत राज्यात सुरु करण्याबाबत व निवडणुक प्रक्रिया सुटसुटीत करून मतदानाचा टक्का वाढविण्याची गरज, राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्थेची स्थिती व ती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची दयनिय अवस्था, महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ, गुन्ह्यांचा प्रतिबंध करण्यास शासनास आलेले अपयश, डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारामुळे सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, अल्पवयीन मुले, मुली व महिलांवर होणारे अत्याचार, प्रामुख्याने नागपूर व मुंबईतील वाढती गुन्हेगारी, लैंगिक छळ व अपहरणाचे वाढते प्रमाण, ज्येष्ठ नागरिकांवरील वाढते अत्याचार, गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असणे, तर आर्थिक गुन्हे शाखेकडील यादीनुसार मुंबई सुरक्षित शहराच्या यादीत ४५ व्या क्रमांकावर असणे.

**नऊ : अर्धा-तास चर्चा (म.वि.स. नियम ९४ अन्वये) :-**

(सोमवार, दिनांक १ जुलै, २०१९ रोजीच्या बॅलेटद्वारे ठरविण्यात आलेल्या अर्धा-तास चर्चेच्या सूचना) (क्रमांक १ व २)

(१) श्री. अस्लम शेख, वि.स.स.

"मुंबईमधील म्हाडाच्या ५६ वसाहतीमधील रहिवाशांवर लादण्यात आलेला वाढीव सेवा शुल्क माफ करण्याबाबत" या विषयावरील श्री.सुनिल राऊत व इतर वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक १३८३८७ ला दिनांक १८ जून, २०१९ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित करतील.

(२) श्री. भास्कर जाधव, वि.स.स.

"कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापनेत होत असलेला विलंब" या विषयावरील श्री.भास्कर जाधव, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक १३६२९४ ला दिनांक २० जून, २०१९ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित करतील.

## " राष्ट्रगीत "

विधान भवन,  
मुंबई  
दिनांक : १ जुलै, २०१९

जितेंद्र भोळे  
सचिव (का.)  
महाराष्ट्र विधानसभा